



**महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग**

४ था मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दुरध्वनी क्र. : ०२२-२२७९ ३८३७ Email ID : sec.ud2@maharashtra.gov.in

क्रमांक : एमसीओ-२०२५/प्र.क्र.२४२/नवि-१४

दिनांक : १० जून, २०२५.

(निवडणूक प्राथम्य)

**नगरपरिषद / नगरपंचायतीची  
प्रभाग रचना करण्याबाबतचे  
आदेश-२०२५**

**आदेश**

ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दि.११.०३.२०२२, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० च्या पोटकलम १ (अ) मधील तरतुदीनुसार राज्य शासन राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रत्येक नगरपालिका क्षेत्रासाठी असे क्षेत्र ज्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम क्रमांक १०, दि.२५.०१.२०२२ अन्वये नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातील सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम क्रमांक १२, दि.२५.०१.२०२२ अन्वये नगरपरिषदेमध्ये निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र.१९७५६/२०२१ मध्ये दि.०६ मे, २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असून सदर निवडणुका या याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहणार आहेत.

आणि ज्याअर्थी, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये (१) प्रभाग रचना करणे व आरक्षण ठरविणे, (२) विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करणे आणि (३) प्रत्यक्ष निवडणूक घेणे अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो व या तिन्ही टप्प्यांच्या प्रक्रीयेमध्ये विविध उप-टप्पे आहेत.

आणि ज्याअर्थी, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भातील विविध टप्पे व उप-टप्पे पूर्ण करण्याकरिता लागणारा कालावधी व मा. सर्वोच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेता निवडणुकांची प्रक्रीया तात्काळ सुरू करणे आवश्यक असून, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील उपरोक्त सुधारणांना अनुसरून निवडणुकांकरीता प्रभाग रचना करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१, दि.११.०३.२०२२, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० मधील पोट-कलम १ (अ) मधील अधिकारांचा व इतर प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन, राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता सदस्य संख्या ठरवणे, प्रभाग रचना करणे इत्यादीकरीता खालीलप्रमाणे आदेश देत आहे :-

**१. संक्षिप्त नाव:**

या आदेशाला “ नगरपरिषद / नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश, २०२५ ” असे संबोधिले जाईल.

**२. अधिकार प्रदान:**

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० च्या पोटकलम १ (अ) मधील तरतुदीनुसार निवडणुकीकरिता प्रभाग रचना शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करावयाची असून शासन, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या बाबतीतील हे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करित आहे.

संबंधित जिल्हाधिकारी आपले अधिकार त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना प्रत्यार्पित करणार नाहीत.

या निवडणुकांचे कामकाज पार पाडतांना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पार पाडताना निवडणुकांचे पावित्र्य राखणे आणि निवडणूक प्रक्रिया मुक्त, न्याय्य व पारदर्शक रितीने पार पडेल हे संबंधित जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी पहाणे अत्यंत आवश्यक आहे.

३. उपरोक्त नगरपरिषद, नगरपंचायती प्रभाग रचना संदर्भातील विविध टप्पे व त्यासाठीचे जबाबदार असलेले संबंधित अधिकारी पुढील प्रमाणे असतील-

अ.क्र.	टप्पा	संबंधित अधिकारी
१	प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे	मुख्याधिकारी
२	प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे	जिल्हाधिकारी
३	प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे	राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी
४	प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे	मुख्याधिकारी
५	प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे	जिल्हाधिकारी/ जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी
६	सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे	जिल्हाधिकारी
७	सुनावणीनंतर प्राप्त अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे	राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी
८	अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे.	मुख्याधिकारी

#### ४. विहित मुदतीत निवडणूक घेणे:

भारतीय संविधानाने विहित केलेल्या मुदतीतच निवडणूक घेणे शक्य व्हावे म्हणून, राज्य शासनाने नगरपरिषद, नगरपंचायतींची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीमध्ये तिच्या क्षेत्रात व हद्दीमध्ये बदल (विभाजन, एकत्रीकरण इत्यादी) करू नये. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे दि. २७ जानेवारी, २००५ चे आदेश आहेत.

#### ५. प्रभाग रचना करण्याची कार्यपद्धती:

##### ५.१ जनगणनेची लोकसंख्या:

जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लगतच्या जनगणनेनुसार नगरपरिषद, नगरपंचायती क्षेत्राची प्रगणक गटनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची व अनुसूचित जमातीची लोकसंख्या, प्रगणक गटाचे नकाशे व घरयादी जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावी. प्रभाग रचना ही फक्त **लगतच्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या** आधारे केली जाते, म्हणून त्या क्षेत्रातील मतदार संख्या अथवा सध्याची रहिवाशांची संख्या विचारात घेता येत नाही व याचा प्रभाग रचनेशी कसलाही संबंध येत नाही.

##### ५.२ सदस्य संख्या:

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन यांनी सदस्य संख्या निश्चित करणे - महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ९(२) मधील तरतुदीनुसार नगरपरिषद, नगरपंचायतींची सदस्य संख्या शासनाने निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी निश्चित करावी.

(अ) नगरपरिषद, क्षेत्रातील जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर **परिशिष्ट १**

नुसार एकूण सदस्य संख्येची परिगणना करण्यात यावी. यानुसार परिगणना करताना महाराष्ट्र अधिनियम क्र.१२, दि.२५.०१.२०२२ नुसार नगरपरिषदेची सदस्य संख्या विचारात घ्यावी.

(ब) नगरपंचायती - नगरपंचायती क्षेत्रातील जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर परिशिष्ट १ नुसार एकूण सदस्य संख्येची परिगणना करण्यात यावी. नगरपंचायती करीता अधिनियमाच्या कलम ३४१-ब मधील तरतूदीनुसार एकूण सदस्य संख्या १७ इतकी असून, प्रभागांची संख्या देखील १७ (एक सदस्यीय) इतकी राहिल.

#### ५.३ नगरपरिषदा / नगर पंचायतींच्या प्रभागाची संख्या:

(अ) नगरपरिषदा - सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१०, दि.२५.०१.२०२२, अनुसार नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची तरतूद विचारात घ्यावी. त्यानुसार नगरपरिषदेस प्रभाग अनुज्ञेय होतात. प्रभागांची संख्या परिशिष्ट - १ नुसार काढावी.

प्रभागांची संख्या ठरविताना शक्यतोवर सर्व प्रभाग दोन सदस्यांचे करावयाचे आहेत. सर्वच प्रभाग दोन सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन सदस्यांचा होईल. असा ३ सदस्यांचा प्रभाग कोणत्या क्षेत्रात राहतील हे भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात यावा. याकरिता प्रत्यक्ष प्रभाग रचना करण्याबाबतचे इतर निकष देखील विचारात घ्यावेत. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नसल्यास शेवटचा प्रभाग ३ सदस्यांचा राहिल. नगरपरिषद क्षेत्राचे प्रभाग पाडल्यानंतर प्रत्येक प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येनुसार प्रभागातील जागांना प्रभागाच्या अनुक्रमांकासह यथास्थिती “अ”, “ब” व “क” असे संबोधण्यात यावे. त्यानुसार उदा. प्रभाग क्रमांक-१० मध्ये ३ जागा असल्यास त्यांना “१०अ”, “१०ब” व “१०क” असे संबोधण्यात येईल.

(ब) नगर पंचायती- नगरपंचायतीकरीता प्रभाग संख्या १७ असेल व प्रत्येक सदस्यास एक प्रभाग निश्चित करण्यात यावा.

#### ५.४ प्रभागांची सरासरी लोकसंख्या:-

प्रभाग रचना करताना नगरपरिषद / नगरपंचायतीची एकूण लोकसंख्या भागिले नगरपरिषद / नगरपंचायतीची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून घ्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या किमान किंवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याचे कारण प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे आवश्यक राहिल.

#### ५.५ प्रभाग रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे:

५.५.१ प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेकडे करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहिल, याची काळजी घ्यावी

५.५.२ प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रुळ, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे.

५.५.३ प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील बाबी विचारात घ्याव्यात.

(अ) प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- (ब) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
- (क) नागरिकांचे प्रभागामधील दळणवळण शक्यतो विचारात घ्यावे.
- (ड) प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्रे, दवाखाने, स्मशानभूमी, बाजारहाटाच्या जागा, पाणी पुरवठ्याच्या तसेच जलनिःसारणाच्या सोयी सुविधा, इ.चा वापर ज्या नागरिकांकडून करण्यात येतो त्या नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभागातच शक्यतोवर त्या सोयी सुविधा ठेवण्यात याव्यात.
- (इ) प्रभागातील मुलांकरिता सर्वसाधारणपणे उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक शाळा, मैदाने, इ. शक्यतोवर त्याच प्रभागात ठेवण्यात याव्यात.

५.५.४ प्रभाग रचना करताना प्रगणक गट फोडू नये. अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रभाग रचना करण्याकरिता प्रगणक गट फोडणे आवश्यक असेल व घरयादी उपलब्ध नसेल, तर त्या प्रकरणी सोबतच्या **परिशिष्ट - ५** मध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्वेक्षण करून संबंधित क्षेत्रात लगतच्या जनगणनेच्या वेळी लोकसंख्या कशाप्रकारे वितरित झाली होती, हे निश्चित करावे. सर्वेक्षण करताना जनगणना ज्यावेळी झाली त्यावेळी म्हणजे २०११ मध्ये लोकसंख्येचे वितरण कसे होते, हे जाणून घ्यावयाचे असल्याने सर्वेक्षण करताना २०११ मध्ये जनगणनेच्यावेळी संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहात होती किंवा कसे, संबंधित इमारत कधी बांधण्यात आली इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात.

५.५.५ प्रत्येक प्रभागाच्या सीमारेषेचे वर्णन करताना उत्तर, पूर्व, दक्षिण व पश्चिम अशा दिशा नमूद करून सीमारेषेचे वर्णन करावे. सीमारेषा नमूद करताना शहरातील सर्वसाधारण नागरिकाना प्रभागाची पूर्ण कल्पना येईल याची काळजी घ्यावी.

५.५.६ प्रभाग रचनेमध्ये प्रभागांना अनुक्रमांक देण्यात येतात. प्रभागाचे क्षेत्र तात्काळ लक्षात यावे याकरिता प्रभागांना अनुक्रमांकासोबत प्रभागाचे नाव देता येईल किंवा कसे? हेही तपासावे. प्रभागांना नाव देणे हे बंधनकारक नाही. तथापि, मुख्याधिकारी प्रभागांना

नाव देण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. प्रभागांना नाव द्यावयाचे झाल्यास ते अशाप्रकारे देण्यात यावे जेणेकरून सदर प्रभाग कोणत्या क्षेत्रातील आहे हे तात्काळ लक्षात येईल. उदा. त्या प्रभागातील प्रसिध्द असलेले महत्वाचे ठिकाण अथवा त्या प्रभागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एखादे नगर अथवा वस्ती, इ.

#### ५.६ प्रभागाची लोकसंख्या आणि मर्यादेचे पालन:

प्रभाग रचना करताना प्रभागातील सरासरी लोकसंख्या, जागांचे गुणोत्तर आणि १० टक्के कमाल/ किमान मर्यादेचे पालन करावे. अपवादात्मक परिस्थितीत भौगोलिक परिस्थितीमुळे अगर प्रगणक गट न फोडल्यामुळे प्रभागाची लोकसंख्या अनुज्ञेय मर्यादेपेक्षा कमी अगर जास्त होत असेल, तर त्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाची अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांची मान्यता असणे आवश्यक आहे.

#### ५.७ गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे:

५.७.१ नगरपरिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेची मांडणी गुगल अर्थच्या नकाशावर खालीलप्रमाणे करणे अनिवार्य आहे:-

- (i) गुगल अर्थचा नकाशा, या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात. प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शवावी. प्रत्येक प्रगणक गटाच्या बहुभूजास त्या प्रगणक गटाचा क्रमांक, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या लेजेंडमध्ये भरावी.
- (ii) जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात.
- (iii) नकाशावर शहरातील महत्वाची ठिकाणे, रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे दर्शवावे.
- (iv) नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविण्यात याव्यात.
- (v) नकाशांचा आकार, नकाशावर दर्शविलेले प्रगणक गटांचे क्रमांक, लोकसंख्या, इत्यादी तपशील वाचता येईल या प्रमाणात असावा. नकाशे सुलभपणे हाताळता यावेत याकरिता आवश्यक असल्यास दोन किंवा तीन भागात नकाशे तयार करावेत.



- (vi) प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करावा, त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शविण्यात याव्यात. त्या हद्दीवर असणारे रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन इत्यादी स्पष्टपणे नकाशावर नमूद करावेत.
- (vii) प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत, याची खात्री करावी. तसेच जनगणनेकडून प्राप्त झालेली लोकसंख्येची आकडेवारी योग्यरित्या दर्शविण्यात आलेली आहे, याचीही खात्री करावी.

५.७.२ शासन आदेश, आयोगाचे निकष, अधिनियमातील व नियमातील तरतुदी, मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालयाने दिलेले निदेश विचारात घेऊन प्रारूप प्रभाग रचना तयार करावी.

५.७.३ मागील अनेक निवडणुकांमध्ये निदर्शनास आल्यानुसार अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली गेल्यामुळे अनेक रिट याचिका मा. उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. यामुळे तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा योग्य प्रकारे तयार करण्यात आला असून नियम व निकषांचे पालन झाले आहे याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी यांची असेल.

५.७.४ वरील परिच्छेदानुसार कार्यवाही करून प्रभाग रचना आराखडा जतन करण्यात येईल व प्रारूप प्रसिध्दीच्या दिनांकापर्यंत त्याची गोपनीयता राखण्यात येईल. यासाठी परिच्छेद ६.१ मध्ये नमुद केल्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या समिती व्यतिरिक्त इतर कोणालाही आराखड्याची माहिती दिली जाणार नाही.

५.७.५ अशा तयार केलेल्या नकाशाची केएमएल (KML) / केएमझेड (KMZ) फाईल तयार करावी. संपूर्ण हद्दीची तसेच प्रभागनिहाय इमेज फाईल देखील तयार करावी. **गुगल अर्थच्या नकाशावर प्रभाग रचना मांडणी करण्याची कार्यपद्धती परिशिष्ट - ७** मध्ये देण्यात आली आहे. या कार्यपद्धतीचा अवलंब करून केएमएल (kml) / केएमझेड (kmz) फाईल तयार करावी.

५.७.६ प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत, याची खात्री करावी. तसेच जनगणना कार्यालयाकडून प्राप्त झालेली लोकसंख्येची आकडेवारी योग्यरित्या दर्शविण्यात आली आहे, याची खात्री करावी.

५.८ त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मुख्याधिकारी यांनी पुढीलप्रमाणे तयार करावा.

- i. परिशिष्ट १ - सदस्य संख्या व प्रभागांची संख्या याची परिगणना.
- ii. परिशिष्ट २ व २ अ - हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत.
- iii. परिशिष्ट ३ - निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या
- iv. परिशिष्ट ४ - प्रगणक गटनिहाय माहिती. (Excel Soft File)
- v. परिशिष्ट ५ - प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र.
- vi. परिशिष्ट ६ - मुख्याधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र.

#### ६. प्रारूप प्रभाग रचना :

##### ६.१ प्रभाग रचनेची प्राथमिक तपासणी:

सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याकरिता मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नमूद अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात यावी.

- i. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी.
- ii. प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी.
- iii. नगर रचनाकार.
- iv. संगणक तज्ञ.
- v. आवश्यकतेनुसार इतर अधिकारी.

##### ६.२ प्रारूप तयार करणे:

प्रभाग रचनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रारूप आराखडा संबंधित मुख्याधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात येईल. मुख्याधिकारी हा आराखडा अधिनियमातील तरतूदी, नियमातील तरतूदी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशातील तरतूदींचे पालन करून तयार केला आहे हे तपासतील. त्याचप्रमाणे प्रभागांची संख्या व रचना हे नियमानुसार तयार झाले आहे हे देखील तपासतील. मुख्याधिकारी

प्रारूप प्रभाग रचनेचे गुगल अर्थ नकाशे परिच्छेद ५.७ नुसार योग्य रितीने तयार केले आहेत किंवा कसे हे तपासून घेतील, अन्यथा योग्य नकाशे तयार करून घेण्याची कार्यवाही करतील. प्रभाग रचना पूर्वतयारीची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी यांची राहिल.

#### ६.३ प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता:

- (i) प्रारूप प्रभाग रचनेची मुख्याधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर प्रभाग रचनेच्या योग्यते बाबत त्यांचे समाधान झाल्यानंतर ते त्याबाबत **परिशिष्ट - ६ मधील नमुन्यात प्रमाणपत्र** देतील. या प्रमाणपत्रासह प्रारूप प्रभाग रचनेचा **प्रस्ताव जिल्हाधिकारी** यांना सादर करावा.
- (ii) मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेची आवश्यक ती तपासणी करून ती तरतूदीनुसार करण्यात आली आहे याची खात्री झाल्यास, जिल्हाधिकारी प्रारूप मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग अथवा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करतील व त्यांची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रारूप प्रसिध्दीसाठी मुख्याधिकाऱ्यांकडे पाठवतील.

#### ७. प्रारूप प्रभाग रचनेची व्यापक प्रसिद्धी:

- ७.१ प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना मुख्याधिकारी यांनी राज्य शासनाने नेमून दिलेल्या दिनांकास शासन राजपत्रात प्रसिध्द करावी. ( **प्रारूप अधिसूचनेचा नमुना परिशिष्ट - ८ (मराठी) व परिशिष्ट - ९ (इंग्रजी)** मध्ये देण्यात आलेला आहे. )
- ७.२ त्याच दिनांकास सोबतच्या **परिशिष्ट - १० (मराठी) व परिशिष्ट - ११ (इंग्रजी) मधील नमुन्यात वर्तमानपत्रात जाहिरात** द्यावी.
- ७.३ राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मान्य करून दिलेला सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा (नकाशा - अ) तसेच प्रत्येक प्रभागाचे नकाशे (नकाशा - ब) आणि अधिसूचना नगरपरिषद, नगरपंचायतीच्या कार्यालयातील दर्शनी भाग / हॉल येथे सर्व जनतेस सुलभतेने पाहता येईल अशा पध्दतीने प्रसिध्द करावेत.

७.४ राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मान्य करून दिलेला नकाशा - अ व नकाशा - ब चे पीडीएफ संकेतस्थळावर प्रसिध्द करावेत.

७.५ प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या नकाशांवर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित नगर रचनाकार (यथास्थिती सहायक संचालक, नगर रचनाकार) यांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. तसेच सर्व परिशिष्टांवर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी आवश्यक राहिल.

७.६ सदर प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेवर, हरकती व सूचना कोणत्या कालावधी मध्ये, कोणत्या ठिकाणी दाखल करता येतील, याबाबत योग्य ती प्रसिध्दी द्यावी.

#### **८. हरकती व सूचना:**

८.१ नागरिकांना प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्याच्या कालावधीची माहिती देण्यात येईल.

८.२ हरकती व सूचना सादर करण्याच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना स्विकारण्याची व्यवस्था नगरपरिषद, नगरपंचायतीच्या कार्यालयात करण्यात येईल.

८.३ हरकत किंवा सूचना दाखल केल्याची संबंधितांना पोचपावती देण्यात यावी, ज्यामध्ये त्यांनी हरकत सादर करतानाचा दिनांक व वेळ नमूद केला जाईल.

८.४ आलेल्या हरकती व सूचनांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे आवश्यक आहे.

८.५ प्राप्त झालेल्या सर्व **हरकती व सूचनांचा गोषवारा परिशिष्ट १२** नुसार तयार करण्यात येईल आणि सदर गोषवारा जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगास अथवा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास सादर करण्यात येईल.

८.६ प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना व त्यावर हरकती व सूचना स्विकारण्याचा कालावधी व त्या कोणामार्फत स्विकारण्यात येतील यांचा तपशील यास व्यापक प्रसिध्दी द्यावी. (उदा. वृत्तपत्रे, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या व प्रभाग कार्यालयांचे नोटीस बोर्ड, वेबसाईट, इत्यादी)

८.७ प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांची योग्यरितीने दखल घेण्यात येईल, याची उपाययोजना मुख्याधिकाऱ्यांनी करावी. (उदा. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांची नोंदवही ठेवणे, हरकती कोणामार्फत स्विकारण्यात येतील यांची निश्चिती, प्रत्येक हरकती व सूचनांना क्रमांक देणे, हरकतीचे स्वरूप नमूद करणे, इत्यादी)

**९. प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देणे:**

- i. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर निश्चित केलेल्या स्थळी व नेमून दिलेल्या दिनांकास / कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी सुनावणी द्यावी. सदर सुनावणीस संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहिल.
- ii. या सुनावणीकरिता सर्व व्यवस्था (उदा. हरकतदारांना सुनावणीची लेखी नोटीस देणे, उपस्थितांची स्वाक्षरी घेणे, सुनावणीचे विवरणपत्र ठेवणे, सुनावणीच्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करणे, इत्यादी) मुख्याधिकाऱ्यांनी करावी.
- iii. सुनावणीच्यावेळी केलेली प्रारूप प्रभाग रचना सर्वांना दिसेल अशाप्रकारे मोठ्या स्क्रीनवर दर्शविण्यात यावी. प्रभागांच्या हद्दीबाबत असलेल्या हरकतीसंदर्भात गुगल अर्थच्या नकाशावर सध्याचे प्रारूप प्रभाग व हरकतदाराने प्रभागांच्या हद्दीमध्ये मागणी केलेले बदल स्क्रीनवर दाखविण्यात यावेत.
- iv. हरकती व सूचनांना सुनावणी देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने प्रत्येक तक्रार व सूचनांची दखल घेऊन नियमाप्रमाणे योग्य ते अभिप्राय देणे आवश्यक आहे. अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येते. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय अर्जदारास स्वतंत्ररित्या कळविण्याची आवश्यकता नाही.

**१०. अंतिम प्रभाग रचना:**

- i. जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतल्यानंतर **परिशिष्ट-१३ मधील हरकती व सूचनांवर दिलेल्या सुनावणीवरील शिफारशींसह** तयार केलेला अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव, मुख्याधिकारी नगरपरिषद / नगर पंचायत यांच्या मार्फत राज्य निवडणुक आयुक्त

अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी नेमून दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करावा.

- ii. राज्य निवडणूक आयोग अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून वरीलप्रमाणे अंतिम मान्यता आल्यानंतर त्यानुसार प्रभाग रचनेच्या प्रस्तावात (सर्व विवरणपत्रे, नकाशे व अधिसूचना) योग्य ते बदल मुख्याधिकाऱ्यांनी करावेत. त्यानंतर अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासनाने नेमून दिलेल्या दिनांकास शासन राजपत्रात प्रसिध्द करावी. ( अंतीम अधिसूचनेचा नमुना परिशिष्ट-१४ (मराठी) व परिशिष्ट-१५ (इंग्रजी) मध्ये देण्यात आलेला आहे.)
- iii. या अंतिम अधिसूचनेला व्यापक प्रसिध्दी द्यावी. (उदा. वृत्तपत्रे, नगरपरिषद, नगरपंचायत व प्रभाग कार्यालयांचे सूचना फलक / संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, इत्यादी) अंतिम प्रभाग रचनेच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेच्या दोन प्रती राज्य शासनास/ राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात याव्यात.
- iv. नगरपरिषद/ नगरपंचायतींच्या प्रारूप व अंतीम दोन्ही नकाशांवर मुख्याधिकारी व संबंधित नगर रचनाकार (यथास्थिती सहायक संचालक, नगर रचनाकार) यांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे. तसेच सर्व परिशिष्टांवर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक राहिल.
- v. यानंतर अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत अगर सुनावणी नियमानुसार अभिप्रेत नाही.

#### ११. गोपनीयता:

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेचे कामकाज गोपनीयरित्या हाताळण्यात यावे. प्रभाग रचनेची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप प्रसिध्दीच्यावेळी पहिल्यांदा कळते. तत्पूर्वी राजकीय व्यक्ती, प्रसिध्दी माध्यमे अथवा अन्य व्यक्तींना याबाबतची माहिती देता येणार नाही तसेच प्रभाग रचनेच्या कामाशी संबंधित अधिकारी अगर कर्मचारी यांच्यावर त्यासाठी कोणालाही दबाव

टाकता येणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने / कर्मचाऱ्याने प्रभाग रचनेची गोपनीयता भंग केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

## १२. सर्वसाधारण:

- i. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १० च्या पोटकलम १ (अ) मधील प्राप्त झालेल्या अधिकारानुसार प्रभागरचनेसंदर्भातील अधिकार राज्य शासनास राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने वापरावयाचे आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अथवा मुख्याधिकारी यांना स्वतःहून प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात कोणताही बदल अगर स्थगिती देता येत नाही.
- ii. यापुढे नगरपरिषद, नगरपंचायतींच्या होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये केवळ “नगरपरिषद / नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश, २०२५ ” या आदेशामध्ये केलेल्या तरतुदी लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६१०१९४५४९७२५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( डॉ.के.एच.गोविंदराज )  
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

### सहपत्र :-

सोबतच्या अनुक्रमणिकेत दर्शविल्यानुसार परिशिष्ट १ ते १५ .

### प्रत आवश्यक कार्यवाहीकरीता

१. सर्व मुख्याधिकारी
२. सर्व जिल्हाधिकारी.

प्रत माहितीकरीता,

१. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
२. अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग, (नवि-१). मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
३. सर्व विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन.
३. मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालयातील शासनाचे वकील.
४. निवड नस्ती.



## परिशिष्टांची अनुक्रमणिका

अ.क्र.	तपशिल	परिशिष्ट क्रमांक
१	सदस्य संख्या व प्रभागांची संख्या याची परिगणना.	परिशिष्ट - १
२	हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत ( मराठी व इंग्रजी )	परिशिष्ट - २ व २अ
३	निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या	परिशिष्ट - ३
४	प्रगणक गटनिहाय माहिती.	परिशिष्ट - ४
५	प्रगणक गटाचे विभाजन करताना द्यावयाचे प्रमाणपत्र.	परिशिष्ट - ५
६	महानगरपालिका आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र	परिशिष्ट - ६
७	गुगल अर्थच्या नकाशवर प्रभाग रचना मांडणी करण्याची कार्यपद्धती	परिशिष्ट - ७
८	प्रारूप प्रभाग रचनेच्या अधिसूचनेचा नमुना - मराठी	परिशिष्ट - ८
९	प्रारूप प्रभाग रचनेच्या अधिसूचनेचा नमुना - इंग्रजी	परिशिष्ट - ९
१०	प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दी- जाहीर सूचनेचा नमुना- मराठी	परिशिष्ट - १०
११	प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दी- जाहीर सूचनेचा नमुना - इंग्रजी	परिशिष्ट - ११
१२	हरकती व सूचनांचा गोषवारा	परिशिष्ट - १२
१३	हरकती व सूचनांवर दिलेल्या सुनावणीवरील शिफारशी	परिशिष्ट - १३
१४	अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेचा नमुना - मराठी	परिशिष्ट - १४
१५	अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेचा नमुना - इंग्रजी	परिशिष्ट - १५

परिशिष्ट - १ (सदस्य संख्या)

प्रभागाची संख्या व परिगणना

----- नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -----(सन )

१. नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्राची एकूण लोकसंख्या  
(लगतच्या जनगणनेनुसार) -

२. अनुसूचित जातीची लोकसंख्या  
(लगतच्या जनगणनेनुसार) -

३. अनुसूचित जमातीची लोकसंख्या  
(लगतच्या जनगणनेनुसार) -

४. निवडून द्यावयाच्या नगरपरिषद / नगरपंचायत  
सदस्यांची संख्या -

५. प्रभागांची एकूण संख्या -

	दोन सदस्यीय प्रभाग	तीन सदस्यीय प्रभाग
नगरपरिषद =		

नगरपंचायती = १७

६. प्रभागाची सरासरी लोकसंख्या

$$= \frac{\text{नगरपरिषद/नगरपंचायत एकूण लोकसंख्या (अनु.क्र.१)}}{\text{नगरपरिषद/नगरपंचायत एकूण सदस्य संख्या (अनु.क्र.४)}} \times \text{प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या}$$

स्थानिक स्वराज्य संस्था	प्रभागातील सदस्यांची संख्या	सरासरी लोकसंख्या	कमाल (+) १०%	किमान (-) १०%
नगरपरिषद	दोन सदस्यीय प्रभाग			
	तीन सदस्यीय प्रभाग			
नगरपंचायत	एक सदस्यीय प्रभाग			

सही

मुख्याधिकारी,

नगरपरिषद/नगरपंचायत

परिशिष्ट-२

(हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत)

..... नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक ----

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची व्याप्ती (प्रभागातील थोडक्यात महत्त्वाची ठिकाणे/परिसर/नगरे इ. नमूद करावीत)	प्रभागाच्या सीमा	निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या
१	२	३	४	५
१. लोकसंख्या एकूण - अ.जा. - अ.ज. -			स्थाने उत्तर - पूर्व - दक्षिण - पश्चिम -	
२. लोकसंख्या एकूण - अ.जा. - अ.ज. -			स्थाने उत्तर - पूर्व - दक्षिण - पश्चिम -	
.				
.				

सही

मुख्याधिकारी, .....

नगरपरिषद/नगरपंचायत

## परिशिष्ट २अ

(Extent of the Ward Boundaries and its description )

----- MUNICIPAL COUNCIL / NAGAR PANCHAYAT

General Election -----

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward (mention prominent places / area / nagar etc.)	Ward boundries	Number of Councilors to be elected
(1)	(2)	(3)	(4)	(5)
1. Population Total- SC - ST -			Location – North- East- South- West-	
2. Population Total- SC - ST -			Location – North- East- South- West-	
.				
.				

सही

मुख्याधिकारी, .....

नगरपरिषद/नगरपंचायत

परिशिष्ट - 3					
निवडणूक प्रभागांमध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्या					
Enumeration Block included in Election ward and their Population					
..... MUNICIPAL COUNCIL / NAGAR PANCHAYAT					
Election Ward No.	Census Enumeration		Total Population	SC Population	ST Population
	Ward No.	Block No.			
1					
<b>Total</b>					
2					
<b>Total</b>					
3					

Sd/-  
Chief Officer, .....  
Municipal Council, Nagar  
Panchayat

परिशिष्ट - ४ (प्रगणक गटनिहाय माहिती)						
ENUMARATION BLOCKWISE INFORMATION						
..... MUNICIPAL COUNCIL						
SR. No.	Enumaration Ward No.	Enumaration Block No.	Total Population	SC	ST	WARD NO. IN Which the EB is included

सही  
मुख्याधिकारी, .....नगरपरिषद/नगरपंचायत

नमुना विवरणपत्र						
.....MUNICIPAL COUNCIL						
SR. No.	Enumaration Ward No.	Enumaration Block No.	Total Population	SC	ST	WARD NO. IN Which the EB is included
१	१	१	..	...	...	१
२	१	३	..	...	...	५
३	१	४	..	...	...	१
४	२	१	..	...	...	६
५	२	२	..	...	...	६
६	२	३	..	...	...	२
७	२	४	..	...	...	२
.	.					
.	.					
	याप्रमाणे	याप्रमाणे				

परिशिष्ट - ५

(प्रगणक गटाचे विभाजन करताना घ्यावयाचे प्रमाणपत्र)

जनगणना प्रभाग क्रमांक ----- पैकी प्रगणक गट क्रमांक ----- फोडणे  
आवश्यक ठरेल त्याची चौकशी करून लोकसंख्या निश्चित केली त्याचा तपशिल

सर्वेक्षण केल्याची तारीख :------

अ.क्र.	जनगणना घर क्रमांक	कुटुंब प्रमुखाचे नाव	सन २०११ ची लोकसंख्या	अनुसूचित जाती (असल्यास लोकसंख्या)	अनुसूचित जमाती (असल्यास लोकसंख्या)
१	२	३	४	५	६
	एकूण				

एकूण                      अनुसूचित जाती                      अनुसूचित जमाती

१. प्रगणक गटाची लोकसंख्या

२. फोडलेल्या प्रगणक गटाचे  
सर्वेक्षण प्रमाणे निश्चित केलेली  
लोकसंख्या (वजा)

-----

३. लगतच्या निवडणूक प्रभागांसाठी  
विचारात घ्यावयाची उर्वरित  
लोकसंख्या (वरील १ - २)

-----

मुख्याधिकारी,  
-----नगरपरिषद/नगरपंचायत

**परिशिष्ट - ६**  
**( मुख्याधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनेबाबत द्यावयाचे प्रमाणपत्र )**

नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव - .....

प्रमाणित करण्यात येते की, -----नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सन -----  
-- मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना खालील  
दक्षता घेऊन करण्यात आलेली आहे.

- १) जनगणना कार्यालयाकडून प्राप्त सन २०११ च्या लोकसंख्येची आकडेवारी व प्रगणक गटांचे नकाशे वापरण्यात आलेले आहेत.
- २) ज्या ठिकाणी जनगणना कार्यालयाकडून माहिती प्राप्त झालेली नाही (त्या आशयाचे संचालक, जनगणना कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक) तेथे २०११ ची लोकसंख्या सर्वेक्षण करून निश्चित करण्यात आलेली आहे.
- ३) प्रत्येक प्रभागामध्ये येणारे प्रगणक गट, नकाशानुसार त्याच प्रभागामध्ये समाविष्ट आहेत.
- ४) गुगल अर्थ किंवा तत्सम संगणकीकृत नकाशांच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आली आहे.
- ५) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ तसेच त्याअंतर्गत नियम, राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निदेश व सूचना यांचे तंतोतंत पालन करण्यात आलेले आहे.
- ६) प्रभागांच्या हद्दींचे वर्णन, व्याप्ती, लोकसंख्या व आरक्षण योग्य असल्याची खात्री करण्यात आली आहे.
- ७) प्रारूप प्रभाग रचना उपलब्ध माहितीच्या आधारावर निःपक्षपातीपणे तयार करण्यात आली आहे.

ठिकाण -----

स्वाक्षरी

दिनांक-----

नगररचनाकार

मुख्याधिकारी

-----नगरपरिषद/नगरपंचायत



## परिशिष्ट - ७

गुगल अर्थ/ MRSAC च्या नकाशांवर प्रभागरचनेची मांडणी करण्याची कार्यपद्धती.

१. गुगल अर्थ डाऊनलोड करणे.
२. फोल्डर तयार करणे.
३. फोल्डरला स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव देणे.
४. पाच सब फोल्डर तयार करावे ज्यांना Placemark, Boundary, EB, Barrier आणि Ward अशी नावे द्यावीत.
५. Placemark फोल्डर उघडून त्यामध्ये गुगल अर्थ नकाशावर असलेले स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्थान चिन्हांकीत करणे.
६. चिन्हांकीत करणेबाबत संपूर्ण माहितीकरिता त्यासाठीचा व्हिडीओ पहावा. (व्हिडीओ पाहण्यासाठी <https://youtu.be/nfRxH3dRuGk> या लिंकवर जावे )
७. सर्वप्रथम Patn'tool च्या सहाय्याने Barrier फोल्डरमध्ये सर्व नैसर्गिक सीमांचे उदा. रस्ते, नदी, नाले, अडथळे, इत्यादी रेषा आखून चिन्हांकन करावे.
८. त्यानंतर Polygon'tool च्या सहाय्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची सीमा ही Boundary फोल्डरमध्ये चिन्हांकन करावे.
९. त्यानंतर Polygon'tool च्या सहाय्याने सन २०११ च्या जनगणनेनुसार EB चे चिन्हांकन करावे. EB फोल्डरमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असणाऱ्या सर्व प्रगणक गटांची सीमा एक-एक करून चिन्हांकीत करावी. स्थानिक स्वराज्य संस्थेचे संपूर्ण परिक्षेत्राचे प्रगणक गटांमध्ये समावेश होईल याची दक्षता घ्यावी. जिथे घरे नसतील व क्षेत्र मोकळे असेल, ज्यामुळे ते क्षेत्र कोणत्याही प्रगणक गटात येत नसेल त्या क्षेत्रासाठी शून्य लोकसंख्या असलेला प्रगणक गट तयार करावा आणि हा प्रगणक गट लगतच्या प्रभागात समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन प्रगणक गटामधील सामायिक सीमा चिन्हांकीत करताना Polygon ची रेषा पूर्णपणे जुळणाऱ्या असाव्यात, त्यामध्ये अंतर नसावे.
१०. त्यानंतर Polygon'tool च्या सहाय्याने Ward फोल्डरमध्ये सर्व प्रभागांच्या सीमांचे चिन्हांकन करावे. प्रभागांच्या सीमा त्या प्रभागात येणाऱ्या प्रगणक गटांच्या सीमांशी जुळवावेत तसेच लगतच्या प्रभागाच्या सीमेशी योग्यतऱ्हेने जुळवावेत. सर्व EB कोणत्या ना कोणत्या प्रभागात समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी.
११. या तयार केलेल्या प्रभाग रचनेची KML/KMZ फाईल व image फाईल तयार करावी.

## परिशिष्ट ८

-----नगरपरिषद/नगरपंचायती

दिनांक : -----

### अधिसूचना

क्रमांक : -----, राज्य शासनाने, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे "अधिनियम" म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ९ १० व ३४१ ब अन्वये प्रारूप अधिसूचना प्रसिध्द करण्याचे ठरविले आहे. सदर अधिसूचनेद्वारे ----- नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात येईल.

२. आणि ज्याअर्थी, प्रारूप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ९ ,१० व ३४१ ब अन्वये ----- नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिध्द करावयाचा आहे. ज्याअर्थी शासनाच्या नगर विकास विभाग यांचे आदेश क्र. ----- दि. ----- नुसार सदर अधिसूचनेचा प्रारूप मसुदा राजपत्रात प्रसिध्द करण्याचे अधिकार मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायती यांना प्रदान करण्यात आले आहेत. आणि त्यानुसार सदर प्रारूप मसुदा प्रसिध्द करण्यात येत असून , उक्त अधिसूचनेचा मसुदा दि. ----- नंतर राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, हे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने विचारात घेतील.

३. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, ----- नगरपरिषद/नगरपंचायती यांचेकडे दिनांक ----- रोजी किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

### प्रारूप अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम ९ ,१० व ३४१ ब च्या तरतुदीखाली ----- -- नगरपरिषद/नगरपंचायती बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे -

एकूण सदस्यांची संख्या-----,

दोन सदस्यीय प्रभागांची संख्या ----- ,

तीन सदस्यीय प्रभागांची संख्या -----,

एकूण प्रभागांची संख्या -----

(लागू नसेल ते खोडावे).

२. त्याअर्थी, आता राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम ९, १० व ३४१ ब च्या अन्वये उक्त नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहेत.

३. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

### अनुसूची

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या
(१)	(२)	(३)	(४)
१. लोकसंख्या एकूण - अ.जा.- अ.ज.-		व्याप्ती - उत्तर - पूर्व - दक्षिण - पश्चिम -	
२. लोकसंख्या एकूण - अ.जा.- अ.ज.-		व्याप्ती - उत्तर - पूर्व - दक्षिण - पश्चिम -	

१. मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.

२. नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी नगरपरिषद/नगरपंचायती कार्यालयात उपलब्ध राहतील.

( ----- )

मुख्याधिकारी

-----नगरपरिषद/नगरपंचायत

ठिकाण :

दिनांक :

## परिशिष्ट ९

----- MUNICIPAL COUNCIL / NAGARPANCHAYAT

dated .....

### NOTIFICATION

No.----- The State Government with approval of State Election Commission, Maharashtra proposes to make the following Draft Notification under section 9, 10 & 341 B of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965 (Mah.Act No.XL of 1965) (hereinafter referred to as the "said Act") to fix for the -----Municipal Council / Nagarpanchayat, the number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided, as shown in the Schedule to this Draft order.

2. And whereas the said Draft Order is hereby published as required by the section 9, 10 & 341 B of the said Act for information of all the residents within the jurisdiction of the ----- Municipal Council / Nagarpanchayat. And Whereas, vide Urban Development Department order No. ----- dated ----- -- The State Government Maharashtra, has delegated its powers to Chief Officer, ----- Municipal Council / Nagarpanchayat to publish the draft in the Official Gazette. Accordingly this Draft Notification is being published and the said draft will be taken into consideration by the State Government with the Approval of the State Election Commission, Maharashtra or an officer authorised by it for this purpose after -----

3. And whereas, all persons who desire to raise any objections or suggestions to this draft should submit the same to the Chief Officer, ----- ----- Municipal Council / Nagarpanchayat, in writing with reasons on or before dated..... Objections or suggestions received thereafter will not be considered.

## Draft Notification

WHEREAS, State Government with the Approval of the State Election Commission, Maharashtra has specified for ----- Municipal Council / Nagarpanchayat, under Section 9, 10 & 341 B of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, (Mah.Act No.XL of 1965), the Number of Councilors to be elected and number of wards as follows.

Total number of councillors-----,

Two councillors wards-----,

Three councillors wards-----,

Total wards-----.

(Strike out whichever is not applicable)

2. Now, therefore, in exercise of the powers under section 9 & 10 of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, The State Government or Officer authorised by it, hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal Council, Nagar Panchayat area shall be divided as shown in the schedule to this Notification.

3. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

### SCHEDULE

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	Number of Councillors to be elected
(1)	(2)	(3)	(4)
1. Population Total- SC - ST -		Location – North- East- South- West-	
2. Population Total- SC - ST -		Location – North- East- South- West-	

NOTE:- 1. In case of any discrepancy in description of ward in the Marathi and English Notification, the description as per boundaries shown in the map shall be treated as valid.

2. A map of the Municipal Council, Nagar Panchayat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Council, Nagar Panchayat.

(-----)

Chief Officer,

-----Municipal Council, Nagar Panchayat

Place :-

Date :- / /

## परिशिष्ट - १०

(प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दी- जाहीर सूचनेचा नमुना- मराठी)

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -----

### जाहीर सूचना

----- नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सन ----- मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे:-

१	प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक	----- वार, दिनांक -----
२	हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी (हरकती व सूचना मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्याकडे सादर कराव्यात)	----- वार, दिनांक ----- ते ----- वार, दिनांक ----- (दुपारी ३.०० वा. पर्यंत)
<b>टिप:</b> हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.		

ठिकाण:-----

मुख्याधिकारी,

दिनांक:-----

----- नगरपरिषद / नगरपंचायत

परिशिष्ट - ११

(प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दी- जाहीर सूचनेचा नमुना- इंग्रजी)

-----Municipal Council / Nagar Panchayat

**GENERAL ELECTION -----Year)**

**PUBLIC NOTICE**

For the General Election of ----- Municipal Council / Nagar Panchayat to be held in the Year -----, the programme for the publication of draft ward boundaries is as follow :-.

1	Date of publishing Notification of the draft ward boundries	----- day, Date -----
2	Period for submitting objections & Suggestions (To be submitted to the Chief Officer for Objections & Suggestion, in Election Office)	----- day, Date ----- to ----- day, Date ----- (upto 3.00 p.m.)
<b>Note:</b> The Citizens who have filed Objections & Suggestions will be informed separately about the date of hearing.		

**Place:** -----

**Chief Officer,**

**Date:** -----

----- Municipal Council /

Nagar Panchayat

परिशिष्ट-१२

हरकती व सूचनांचा गोषवारा

----- नगर परिषद / नगरपंचायत

हरकतीचा कालावधी दि. ----- ते ----- पर्यंत

अ. क्र.	हरकतदाराचे नाव	हरकतीचे स्वरूप	संबंधित प्रभाग क्रमांक	मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांचे अभिप्राय
१	२	३	४	५
१				
२				
३				
४				
५				

..... (निवडणूक)

मुख्याधिकारी  
----- नगरपरिषद/नगरपंचायत



## परिशिष्ट-१३

### हरकती व सूचनांवर दिलेल्या सुनावणीवरील शिफारशी

हरकती व सूचनांवर सुनावणी दिल्यानंतर प्राधिकृत अधिकारी (जिल्हाधिकारी) यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करावयाचे विवरणपत्र

----- नगरपरिषद /नगरपंचायत

सुनावणीचा दिनांक -----

अ. क्र.	आक्षेप क्रमांक	हरकतदाराचे नाव	हरकतीचे स्वरूप	संबंधित प्रभाग क्रमांक	मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत यांचे अभिप्राय	सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी यांचे अभिप्राय
१	२	३	४	५	६	७
१						
२						
३						
४						
५						

नगररचनाकार..... (निवडणूक)  
प्राधिकृत अधिकारी

मुख्याधिकारी  
----- नगरपरिषद/नगरपंचायत

## परिशिष्ट-१४

### अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेचा नमुना (मराठी)

### अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५

क्रमांक - ----- महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणून उल्लेखिलेला)चे कलम ९, १० व ३४१ ब अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रारूप अधिसूचना क्र. --- दि.----- च्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे -----

नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, हे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने, खालीलप्रमाणे अधिसूचित करित आहेत :-

२. ज्याअर्थी, राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र नगरपरिषद / नगरपंचायत अधिनियमांच्या कलम ९, १० व ३४१ ब च्या तरतूदीखाली ----- नगरपरिषद / नगरपंचायतीच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे.

१. एकूण सदस्यांची संख्या-----,
२. दोन सदस्यीय प्रभागांची संख्या ----- ,
३. तीन सदस्यीय प्रभागांची संख्या -----,
४. एकूण प्रभागांची संख्या -----.

( लागू नसलेले खोडावे )

३. त्याअर्थी, आता राज्य शासन अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, हे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र नगरपरिषद / नगरपंचायत अधिनियमाचे कलम ९ १० व ३४१ ब अन्वये उक्त नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित आहे.

४. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

## अनुसूची

प्रभाग क्रमांक व लोकसंख्या	प्रभागाचे नाव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या
(१)	(२)	(३)	(४)
१. लोकसंख्या एकूण - अ.जा.- अ.ज.-		व्याप्ती - उत्तर - पूर्व - दक्षिण - पश्चिम -	
२. लोकसंख्या एकूण - अ.जा.- अ.ज.-		व्याप्ती - उत्तर - पूर्व - दक्षिण - पश्चिम -	

टीप :-

- (१) मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.
- (२) नगरपरिषद/नगरपंचायतीच्या क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध राहतील.

( ----- )

ठिकाण :

मुख्याधिकारी,

दिनांक :

..... नगरपरिषद/नगरपंचायत

**परिशिष्ट-१५**  
**अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेचा नमुना (इंग्रजी)**  
**NOTIFICATION**

**Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965**

No. ----- In exercise of the powers conferred by section 9, 10 & 341 B of The Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, (Mah.Act No.XL of 1965) (hereinafter referred to as the "said Act") after carefully taking into consideration the objection & suggestion received, in response to the Draft Notification No. ----- dated -----fixing for the ----- Municipal Council, Nagar Panchayat. The number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided is shown in the schedule to said Draft Notification. The State Government or its authorised officer, with the Approval of the State Election Commission, Maharashtra or its authorised officer, hereby makes the following Notification.

2. Whereas the State Government or its authorised officer with the Approval of the State Election Commission, Maharashtra or its authorised officer, as specified for ----- Municipal Council, Nagar Panchayat under section 9 & 10 of the The Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965 the Number of Councilors to be elected and number of wards is as follows :-

1. Total number of councillors-----,
  2. Two councillors wards-----,
  3. Three councillors wards-----,
  4. Total wards-----.
- ( Strike out which is not applicable)

3. Now, therefore, in exercise of the powers under section 9, 10 & 341 B of the The Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965. The State Government or its authorised officer with the Approval of the State Election Commission, Maharashtra or its authorised officer hereby fix the number and extent of the wards into which

the said Municipal Council, Nagar Panchayat area shall be divided as shown in the schedule to this Notification.

4. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

### **SCHEDULE**

<b>Ward No. &amp; Population</b>	<b>Name of the ward, if any</b>	<b>Extent of the Ward</b>	<b>Number of Councilors to be elected</b>
(1)	(2)	(3)	(4)
1. Population Total- SC - ST -		Location – North- East- South- West-	
2. Population Total- SC - ST -		Location – North- East- South- West-	

**NOTE:-**

1. In case of any discrepancy in description of ward in the Marathi and English Notification, the description as per boundaries shown in the map shall be treated as valid.
2. A map of the Municipal Council, Nagar Panchayat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Council, Nagar Panchayat.

Place :-

( .....)

Date :- / /

Chief Officer,

..... Municipal Council, Nagar Panchayat